

॥ बहुजन हिताय । बहुजन सुखाय ॥

४१ वर्षापासून नियमितपणे प्रकाशित होणारे जनसामान्यांच्या प्रश्नांचा ध्यास असणारे एकमेव निर्भिड...



साप्ताहिक माणदेश वार्ता

संस्थापक संपादक :
स्व.मारुती शिवाजी सोनवणे (एम.ए.)

स्थापना ६ नोव्हेंबर १९८३
RNI NO. MAH/MAR/2004/16467
POSTAL REGD. L2/RNP/PPR/04/2024-2026
FACEBOOK MANDESH VARTA

सांगोला जुने वर्ष ४२ वे नवीन वर्ष २२ वे | रविवार दि २२ जून २०२५ | पाने ४ | मूल्य १ ₹ | अंक २६ वा

नगरपरिषदेविषयी नागरिकांच्या वाढत्या तक्रारी; आम.डॉ.बाबासाहेब देशमुख नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक!!



सांगोला : नगरपालिकेच्या कामकाजाविषयी नागरिकांमधून नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दि.२० जून (शुक्रवार) सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेत बैठक आयोजित करून प्रत्यक्ष अधिकार्यांशी चर्चा करत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. एकूणच शहरातील विकासकामे, विविध भागातील रस्ते, भुयारी गटार, पाणीपुरवठा, घनकचरा, लाईट, जन्म मृत्यूचे दाखले, या विषयावर आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतल्याने नगरपरिषदेच्या अधिकार्यांची चांगलीच कोंडी केली.

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी नगरपरिषदेत आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीप्रसंगी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अभियंते, सांगोला सिव्हील इंजि.असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.आमदार झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब देशमुख हे प्रथमच नगरपरिषदेत गेले होते. मुख्याधिकारी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सर्व विभागाचा

सविस्तर आढावा जाणून घेतला.

सांगोला शहर व परिसरातील रस्त्याची दुरावस्था, डिजिटल बोर्ड, स्वच्छतेचे अनेक प्रश्न, गुंटेवारीचे अनेक प्रश्न यावर अनेक प्रश्न उपस्थित करून आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. त्याचा रोष पाहून उपस्थित सर्वजण आवक झाले. यानंतर तरी नगरपरिषदेच्या कामकाजात योग्य ती सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बैठकीप्रसंगी नागरिकांना सक्षम व दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, विकासकामे करताना कुठेही भेदभाव करू नये, सर्वांना समान न्याय द्यावा, अधिकार्यांनी कुणाच्याही दबावाखाली काम करू नये, असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, गेल्या तीन ते चार वर्षांपासून नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. नागरिकांची सर्व प्रकारची कामे तातडीने मार्गी लागली पाहिजेत असे सांगत नागरिकांच्या समस्यांकडे, प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये अशा सूचना आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकार्यांना केल्या.

बाजार समितीच्या मार्केटमध्ये डाळींबाची आवक वाढली

मार्केट यार्ड मध्ये डाळिंबाची उघड लिलावाद्वारे विक्री शेतकऱ्यांनी डाळिंब शेतमाल मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणावा- सभापती समाधान पाटील

सांगोला : सांगोला मार्केट यार्ड मध्ये डाळिंबाची उघड लिलावाद्वारे विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे फसवणूक होत नाही तरी शेतकऱ्यांनी आपला डाळिंब शेतमाल विक्रीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात मार्केट यार्ड सांगोला येथे आणावा असे आवाहन सभापती समाधान पाटील व सचिव श्री उत्तम खोक्ले यांनी केले आहे.

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये दिनांक २१ जून २०२५ रोजी ५००० क्रेट पर्यंत आवक झालेली



आहे. सदर आवक झालेल्या खरेदी विक्रीची दररोजची उलाढाल भगव्या जातीच्या डाळिंबास निलाव २५ ते ३० लाखापर्यंत होत असून बोलीमध्ये किमान ८० रुपये पासून शेतकऱ्यांच्या डाळिंबाला चांगला १५० रुपये प्रति किलो पर्यंत विक्री दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण आहे.

तसेच मार्केट यार्ड मध्ये डाळिंब

सांगोला पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टर - टॉली व वाळू असा सुमारे ५ लाख ७ हजारचा मुद्देमाल जप्त

सांगोला: खवासपूर ता. सांगोला येथील माणनदी पत्रातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करून वाहतूक करत असताना, सांगोला पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर टॉली व वाळू असा सुमारे ५ लाख ७ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दिनांक २१ जून रोजी पो. कॉ. मारुती पांदरे यांनी प्रदिप उर्फ सागर अभिमान झरे (वय २८) रा. झरे वस्ती, खवासपूर ता. सांगोला याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २० जून रोजी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशाने पोलीस हवालदार अस्लम काझी, दत्तात्रय वजाळे, फिर्यादी पो.कॉ. मारुती पांदरे असे, बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्यासाठी गस्त करत असताना, बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे खवासपूर येथील माणनदी पात्रातून काही जण बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक करत आहेत.रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मौजे खवासपूर गावात बातमी मिळालेल्या ठिकाणी जात असताना, खवासपूर- दिघंची जाणा-या रस्त्यावर झरे वस्तीकडे जाणा-या कच्च्या रस्त्यावर समोरून एक ट्रॅक्टर पोलिसांच्या दिशेने येत असल्याचा दिसला. सदर ट्रॅक्टर चालकास थांबविण्याचा इशारा करून, वाहन थांबवून पाहणी केली असता, हौद्यात १ ब्रास वाळू दिसून आली.पोलिसांच्या चौकशी दरम्यान चालकाने त्याचे नाव प्रदिप उर्फ सागर अभिमान झरे असे असल्याचे सांगितले.

१ जुलैपासून धावणार मिरज- कलबुर्गी- मिरज स्पेशल रेल्वे

सांगोला : सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूरकलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी येथील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना, इतर रेल्वे संघटना व नागरिकांनी केली होती. मुंबई येथे झालेल्या मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सकाळच्या सत्रात कोल्हापूर - कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी झाली होती. सदर गाडी कोल्हापूर मधून शक्य नसेल तर ती मिरज मधून सुरू करण्यात यावी किंवा ते सुद्धा शक्य नसेल तर मिरज - कुर्डूवाडी डेमोचा विस्तार कलबुर्गीपर्यंत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वे कडून येणाऱ्या पंढरपूर

आषाढी यात्रेनिमित्त सकाळच्या सत्रात १ जुलै २०२५ पासून गाडी क्रमांक ११०७/०८ मिरज-कलबुर्गी -मिरज दरम्यान स्पेशल १४ डब्यांची गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही गाडी मिरज येथून दररोज पहाटे ५ वाजता निघेल. व कलबुर्गी येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी इथून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. व मिरज येथे रात्री ११.५० मिनिटांनी पोहोचेल. या गाडीस आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमंकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, जवळा, वासूद,सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डूवाडी, माढा,

मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, गाणगापूर इत्यादी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

ही गाडी सुरू झाल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाबरोबर, सोलापूरचे सिद्धेश्वर, तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तसेच गाणगापूरचे श्री दत्त यांचे दर्शन घेण्याची सुविधा होणार आहे. तसेच पंढरपूर व सांगोला येथील नागरिकांनाही सोलापूर येथील आपली दैनंदिन सर्व प्रकारचे पूर्ण करून या रेल्वेने एका दिवसामध्ये शक्य होणार आहे व ही रेल्वे सेवा कायमस्वरूपी ठेवण्यात यावी याकरिता अशोक कामटे संघटनेचा रेल्वे विभागाशी पाठपुरावा सुरू आहे.

मिरज- कलबुर्गी- मिरज या



रेल्वेस रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रकात दोन तासाचे लूज मार्जिन ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे सदरहून रेल्वे मिरजेतून सकाळी ५ ऐवजी ७ वाजता सोडण्यात यावी. त्यामुळे प्रवाशाची सोय होईल,सर्व थांबे दिल्याने प्रवासात समाधानाचे वातावरण आहे व ती कायमस्वरूपी करण्यात यावी याकरिता

रेल्वे विभागाकडे तिन्ही खासदार, डी आर यू सी सी सदस्य प्रयत्नशील व पाठपुरावा करत आहेत. तसेच प्रवाशांची या सेवेचा लाभ घेऊन प्रतिसाद द्यावा अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना अध्यक्ष श्री निलकंठ शिंदे यांनी केली आहे.

संपादकीय.....

जुने वर्ष-४२ वे
अंक-३० वा

ग्राहक, वस्तू आणि त्यांनी अस्पष्ट केलेल्या गोष्टी

एक पर्यटक किंवा प्रवासी म्हणून, आपल्याला पर्यटनाच्या सतत विस्तारणाऱ्या व्यावसायिक शाखेच्या अर्थशास्त्राबद्दल पूर्णपणे उदासीन राहण्याचे स्वातंत्र्य आहे, ज्याचा पर्यावरणीय स्वरूप प्रचंड आहे. स्थानिक लोक आणि त्यांच्या संस्कृतींबद्दल आपल्याला असंवेदनशील राहण्याचे स्वातंत्र्य आहे - जे कोन्ही आपल्या उपस्थितीमुळे आणि आपल्या संस्कृतीमुळे बदलत आहेत. विलासिता मागण्या. मी दरीची शांतता उपभोगत असताना, स्थलांतरित कामगारांच्या विचारांनी, त्यांचे जीवन धोक्यात घालून, आणि शून्यापेक्षा कमी तापमानात काम करून मला येथे आणलेले गुळगुळीत रस्ते खांधण्याच्या विचारांनी माझा एकांत स्वरूप करून इच्छित नाही. मी माझ्या जेगा पॅक करून माझ्या मालकीच्या मोठ्या शहराकडे जात असताना आणि काही नेत्रदीपक लॅंडस्केप शॉट्सने आनंदी आहे - जिथे आजार मला नवीन पर्यायसह उत्साहित करण्याची वाट पाहत आहे; जिथे अल्गोरिदम माझ्या शोध-इतिहासावर अवलंबून असलेल्या वस्तूच्या सूचनांसह माझ्यावर भडिमार करतील. स्वरुप- अनेक वर्षांच्या अपेक्षेनंतर दिल्लीत आले आहे. लेगोने गुडवायमध्ये त्याचे इंटरॅक्टिव्ह शोरूम उघडले आहे - भारतातील पहिले. पॅन्सी वस्तू आणि गॅझेट्स आधीच ऑनलाइन ऑर्डर केले जात आहेत आणि काही वेळात घरी पोहोचवले जात आहेत - अंतहीन ऑप्सद्वारे. प्रवेश आणि उपलब्धता, जी आता इतकी गृहीत धरली जाते - काही दशांशपूर्वीपर्यंत अकल्पनीय होती. पूर्वी, आपल्याला पश्चिमेकडून परत येणाऱ्या परदेशी मित्राची अतिरिक्त वाट पहावी लागत असे; किंवा वारंवार प्रवास करणाऱ्या नातेवाईकाला - काही शुल्कमुक्त वस्तू उदास्तेने सामायिक करण्यास भाग पाडवे लागत

असे. उदासीकरणांमुळे गरजेतून वाट पाहणे कमी झाले आहे. कौतुक, आकांक्षा आणि त्याची पूर्तता - हे सर्व परवडणाऱ्या वर्गाच्या फ्लॅटिंगच्या मर्यादित आहे. ग्राहक बहुतेकदा वस्तूच्या पृष्ठभागाशी आणि उपभोग क्षेत्रांच्या पृष्ठभागाशी खेळतात - त्यांच्या वितरणाच्या राजकारणाची किंवा त्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासाची किंवा त्यांच्या विलुप्त होण्याच्या मार्गाची पर्वा न करता. व्यवस्थापक, विद्वान आणि कार्यकर्ते वगळता - कोणत्याही ग्राहकाला मागणी आणि पुरवठ्याच्या आरकाव्यांबद्दल; कामगार-हल्ल्यांची गुंतागुंत; मानवी शोषणाची अनेकता; वस्तूचे पर्यावरणीय स्वरूप; आउटसोर्सिंग आणि असेंब्लीच्या जागतिक साखळीचे स्वरूप; नफा आणि तोट्याचे ताळेबंद यांची समज विकसित करण्याची आवश्यकता नाही.

ग्राहक होण्यासाठी, एखाद्याला कमाई करणे, इच्छा करणे, वाडझ करणे, निवडणे, पैसे देणे, उपभोग करणे आणि विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. जोपर्यंत काहीतरी भयंकर चूक झाली नाही, तोपर्यंत ग्राहकाला उपभोगाची कृतीवर चिंतन किंवा आत्मपरीक्षण करण्याची देखील आवश्यकता नाही. उपभोगाचा सर्वात विरोधाभासी भाग आणि तरीही सर्वात आनंददायी भाग म्हणजे स्वरुदी, वापर, धकवणे आणि विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया उपभोगाच्या कृतीला सिद्धांतित करण्यासाठी कोणत्याही सक्तीशिवाय चालू राहू शकते. उत्पादक, उपभोक्तावादी, वितरणात्मक आणि इच्छाशक्ती निर्माण करणारी प्रक्रिया यांच्यातील परस्परसंश्लेष - चमकदार पृष्ठभाग, फायदेशीर जाहिराती आणि रोमांचक उत्पादन डिझाइनच्या मागे धोरणात्मकदृष्ट्या लपलेले आहेत. ही अस्पष्टता उपभोक्तावादी तर्कशास्त्राचा अविभाज्य भाग आहे. अस्पष्ट

केल्याशिवाय ते नफा मिळवू शकत नाही. ते आपल्या इंद्रियांना संतुष्ट करू शकत नाही. ते काही कार्ये पूर्ण करू शकत नाही आणि काही अर्थ सूचित करू शकत नाही. ग्राहक संस्कृतीचे स्वरूप म्हणजे इच्छा जिथं ठेवणे आणि तिची संघटन तत्वे प्रकट न करणे. वातानुकूलित खोलीत गाढ झोप; एक्सप्रेसवेमधून झिप करणे, उंच इमारतींचे जीवन जगणे - हे सर्व आपल्याला थंड आणि कार्यरत ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात जाळल्या जाणाऱ्या कोळशात सतत उदासीन राहणे. उपभोगात रमणे म्हणजे या अस्पष्टतेचे स्वेदन करणे. जर उपभोग 'पृष्ठभाग'बद्दल असेल, तर ते या पृष्ठभागाखालील जवळजवळ प्रत्येक गोष्टीला अस्पष्ट करण्याबद्दल देखील आहे. ते श्रम, कष्ट, कचरा यांचे अप्रिय अनुभव अस्पष्ट करते. ते नोकरशाहीच्या विविध स्तरांशी, अधिकाऱ्यांशी, राजकीय पक्षांशी आणि इतर अनेक भागधारकांशी वाटाघाटी अस्पष्ट करते. उपभोगाचे सौंदर्य आणि रगतीती तुम्हाला आणि मला काय अस्पष्ट केले आहे हे कळू न देता या अस्पष्टतेचे निराकरण करण्यात आहे.

ग्राहक प्रामुख्याने वस्तूच्या पृष्ठभागाशी संबंधित असतात. ग्राहकांना उपभोगात आनंद मिळू शकतो, कारण या गुंतागुंतीच्या जाळ्यात उपभोगाच्या तत्वज्ञानाचा अविभाज्य भाग म्हणून ही अस्पष्टता मान्य करणे महत्वाचे आहे. आळशी दुपारी थीम-मॉलमध्ये फिरणाऱ्या ग्राहकाला मॉलच्या कचरा-विल्हेवाट प्रणालीबद्दल किंवा मॉलमध्ये प्रचलित असलेल्या अनेक कामगार-करारांबद्दल किंवा मॉल तेथे असण्यास सक्षम असलेल्या शोषणकारी जमीन व्यवहारांबद्दल जाणून घेण्याचा कोणताही अधिकार नाही. स्वरूप तर, अशा ग्राहक-चिंता आणि फुतूहल व्यवसायासाठी वाईट आहेत.

प्रेरक कथा

प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहा

एकदा युद्धात हरला व शत्रूने कैद केले.ही जुन्या काळातील गोष्ट आहे, एका राजाला युद्धे लढण्याची खूप आवड होती. तो जेव्हा जेव्हा युद्धासाठी बाहेर पडत असे तेव्हा तो आपल्यासोबत इतके अन्न, पेय आणि इतर सामान घेऊन जात असे की ते वाहून नेण्यासाठी ३०० हून अधिक हत्तींची आवश्यकता असायची. त्याचे वैभव, ऐश्वर्य आणि भव्यता पाहण्यासारखी होती. एकदा त्या राजाला एका लढाईत वाईट पराभव पत्करावा लागला. शत्रू राजाने त्याला केवळ कैद केले नाही तर त्याचे सर्व हत्ती आणि मालमत्ता जप्त केली. आता तोच राजा, जो एकेकाळी मोठ्या सैन्यासह आणि वैभवाने स्थलांतरित झाला होता, तो कैदी बनला होता - तो एकटा, असहाय्य आणि भुकेलेला होता.

एके दिवशी त्याचा जुना स्वयंपाकी त्याला भेटायला आला. राजा त्याच्या स्वयंपाकीला म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, तू माझ्यासाठी काहीतरी बनवू शकतोस का?

स्वयंपाक्याने कसेतरी काही भाज्या आणि भाकरीची व्यवस्था केली आणि राजाकडे परतला. स्वयंपाक्याने राजासमोर एका लहान भांड्यात भाकरी आणि भाजी ठेवली, पण राजाने जेवण्यासाठी हात वर करताच, एक कुत्रा तिथे आला आणि भांड्यात तोंड घातले. भांड्याचे तोंड लहान होते, त्यामुळे कुत्र्याचे तोंड भांड्यात अडकले. कुत्रा घाबरला आणि भांड्यासह तेथून पळून गेला.हे दृश्य पाहून राजा जोरात हसायला लागला. स्वयंपाकी आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, महाराज, मी तुमच्यासाठी खूप कष्टाने अन्न आणले आणि

तेही एका कुत्र्याने घेतले आहे आणि तुम्ही हसत आहात, असे का?राजा हसला आणि म्हणाला, मला हे ऐकून हसू येत आहे की एक काळ असा होता की माझे अन्न वाहून नेण्यासाठी शेकडो हत्तींची आवश्यकता होती आणि आज एका कुत्र्याने माझे अन्न हिरावून घेतले. काळ कधीही बदलू शकतो हे खरे आहे. या कथेत जीवनाचा एक खोल संदेश लपलेला आहे, परिस्थिती कधीही कायमची नसते. सुख आणि दुःख दोन्ही क्षणिक असतात. एकेकाळी अफाट संपत्ती असलेला राजा एके दिवशी उपाशी बसला होता, पण त्याने हसतमुखाने परिस्थिती स्वीकारली. जीवनात आनंदी आणि शांत राहायचे असेल तर नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा- दुःखाने तुटून पडण्याऐवजी, ते हसतमुखाने स्वीकारले पाहिजे.जुन्या काळाच्या वैभवाचा

विचार करून निराश होऊ नये, तर वर्तमानातील वास्तव स्वीकारले पाहिजे. आपण काळासोबत चालले पाहिजे, काळाविरुद्ध लढू नये.कठीण काळात हसणे ही कमकुवतपणा नसून सर्वात मोठी ताकद आहे. ती आपल्या चिकाटीचा आणि भावनिक संतुलनाचा सर्वात मोठा पुरावा आहे. ज्या व्यक्तीला वाईट काळातही हसणे माहित असते, त्याला खऱ्या अर्थाने जीवन कसे जगायचे हे माहित असते. आयुष्यात चढ-उतार येतच असतात. आपण कधी वर होतो आणि कधी खाली होतो हे महत्वाचे नाही, तर प्रत्येक परिस्थितीत आपण कसे वागतो हे महत्वाचे आहे. राजाची कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती काहीही असो, आत्मविश्वास आणि हास्य आपल्याला पुढे नेत राहते.

सुविचार

इतरांशी कधी कधी खोटे बोलणे शक्य असले, तरी स्वतःशी नेहमी प्रामाणिक रहा.

सांगोला महाविद्यालयात एम.सी.ए., एम.एस्सी. (ए.आय.एम.ए.) व बी.एस्सी. (डाटा सायन्स) अभ्यासक्रमांना मान्यता

सांगोला : सांगोला शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सांगोला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून M.C.A. (Master of Computer Applications) M.Sc. (A.I. M.L.) व B.Sc. (Data Science) नवीन

तीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासन व आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांची मंजूरी मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार उच्च शिक्षण घेण्याची

संधी आता सांगोला आणि परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरच मिळणार आहे. महाविद्यालयात सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अभ्यासक्रम रचना यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी प्राप्त होतील, असा विश्वास महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.

या संधीचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष श्री.बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री.तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष प्रा.पी.सी. झपके, खजिनदार श्री.नागेश गुळमिरे, सचिव श्री.अॅड.उदयबापू घोंगडे, सहसचिव श्री. साहेबराव ढेकळे व सदस्य, संगणक विभागप्रमुख डॉ. राजकुमार

ताठे, प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा. सूर्यकांत पाटील यांनी केले आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अशासकीय पदांची भरती

सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे १ लिपिक टंकलेखक हे अशासकीय पद मेस्को मार्फत भरावयाचे असून सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या युध्द विधवा (इर्सीश्रश उर्सीरश्री) / युध्दजन्य कारणा व्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सैनिकाच्या विधवा पत्नी यांना प्राधान्य देण्यात येईल.

सदर प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास माजी सैनिकांच्या विधवा पत्नी या पदासाठी पात्र ठरतील. या पदाकरीता मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र शासनाचे चड उखड प्रमाणपत्र धारण केलेले असावे किंवा मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहिल.

तरी सदर संधीचा सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक / युध्द विधवा/माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी लाभ घ्यावा. तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह, सोलापूर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर पहारेकरी १ पद भरावयाचे आहे. पहारेकरी पदाचा अनुभव असणा-यांना प्राधान्य देण्यात येईल. मानधन रुपये २०८८६/- प्रतिमहा असेल, तसेच सदरील पद हे निवासी आहे. पहारेकरी पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवाराने रात्रीचा पहारा देणे व मुक्कामी रहाणे आवश्यक आहे. पहारेकरी पद हे माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाचे आहे. सदर पद भरतीसाठी माजी सैनिक यांना प्राधान्य देण्यात येईल. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल.

तरी वरील दोन्ही पदा साठी सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक २६ जून २०२५ पूर्वी या कार्यालयात सादर करावे. दोन्ही पदाकरिता दिनांक २६ जून २०२५ रोजी मुलाखती घेण्यात येतील. आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह (मुळ कागदपत्रे व त्यांची छायांकीत प्रती) सादर करावे. तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व गरजू माजी सैनिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार (नि) यांनी केले आहे.

भाजपच्या वतीने सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

सांगोला : भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरपर्यंत योगाचे महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे



ज्ञान जगासमोर आणले. म्हणून २१ जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन साजरा करण्यात येतो, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

सकाळच्या आल्हाददायक वातावरणात योग प्रात्यक्षिकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह

तरुण, नोकरदार, व्यावसायिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी विविध क्षेत्रांतील लोकांनी सामूहिक योग कार्यक्रमांत सहभाग घेत निरोगी आयुष्यासाठी योगासने असा संदेश दिला.

आत्मशुद्धीसाठी विवेकपूर्ण ध्यान (जागतिक योग दिन)

२१ जून या दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यासाठी निवडण्यामागे खास कारण आहे. २१ जून हा वर्षात सर्वात मोठा दिवस मानला जातो, ज्याला 'उन्हाळी संक्रंती' असे म्हटले जाते. उन्हाळी संक्रंती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. २१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी योगाचे महत्त्व सांगितले होते. "योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वतःच्या कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारण्याच्या दिशेने काम करू या," पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रांतील विविध देशांनी योगाचे महत्त्व जाणून हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली.

योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे. योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय. चित्तक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य

प्राप्त करून लाभान्वित होऊ शकतात. व्यक्तीच्या निर्माणात आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही याचा उपयोग सिद्ध झाला आहे. योग मनुष्याला सकरात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, ज्याला हजारो वर्षांपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींनी आविष्कृत केले होते. महर्षि पतंजलींनी अष्टांग योगाच्या रूपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादित केले. जेव्हा मनाला एकत्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्याबरोबर मिलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात पक्क व्यायामच मानले जाते. झंजीमध्ये याला योगाच्या ऐवजी 'योगा' संबोधिले जाते.

योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मिळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे. योग वैदिक तत्त्वशास्त्रात सहा विचारधारांमध्ये दर्शनांमध्ये एक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोगाबरोबर आहे. तो एक ब्रह्म मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानाचा राजसी मार्ग आहे. हिंदू संस्कृतीत योगाचे कित्येक प्रकारपण आहेत, उदा. निष्कर्म कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग (विवेकपूर्ण ध्यान). जागतिक योग दिन हा योगास मान्यता देणारा एक दिवस आहे, जो २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मानसिक तंदुरुस्ती, प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगीपणाच्या प्रथेचा जागतिक स्तरावर प्रचार करणे संयुक्त राष्ट्रांनी महत्वाचे मानले होते. भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे

आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते. योग हा शब्द संस्कृत युज् या धातुपासून तयार झाला आहे. पाणिनी व्याकरणामध्ये युज् समाधौ असे सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थ 'जोडणे, एकत्र आणणे, जुळवणे' असा अनेक प्रकारे होतो.

योगावर पतंजली मुनींनी जवळजवळ इ.स.पू. १५० मध्ये योगसूत्र लिहिले. पतंजलींच्या अनुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते. याच अष्टांग पथा ने नंतर येणाऱ्या राज योग, तंत्रयोग आणि बौद्ध (वज्रयान) योगाचा पाया घातला. दोन वर्षात या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. १८ जून रोजी ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टेनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले. स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली. दरवर्षी एक विशेष थीम लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदा म्हणजे २०२५ या वर्षाची थीम एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग आहे. या थीमचा अर्थ असा आहे की, आपल्या सर्वांचे आरोग्य या पृथ्वीच्या आरोग्याशी जोडलेले आहे. जेव्हा पृथ्वी निरोगी असेल तेव्हा मानव देखील निरोगी असतील. योग हा दुवा मजबूत करण्यास मदत करतो. हे अधोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ हा एक महत्वाचा टप्पा आहे, या जागतिक उत्सवाचा ११ वा वर्धापन दिन आहे. 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या थीम अंतर्गत या वर्षाचा कार्यक्रम समग्र कल्याण आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढविण्यात योगाच्या महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. निरोगी तन आणि शांत मन याची गुरुकिल्ली म्हणजेच योग, त्यानिमित्त सर्वांना जागतिक योग दिनाच्या खुप शुभेच्छा !!

—प्रविण बागडे, नागपूर

निर्भिड व सडेतोड
बातम्या
नियमित
वाचा...

साप्ताहिक

माणदेश वार्ता

सहाद्री फार्मसीच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेत यश

सांगोला : एमएसबीटीई मुंबई महाराष्ट्र शासनाने डी.फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी वार्षिक परीक्षा २०२५ हि मे महिन्यात घेतली होती त्यांचा निकाल जाहीर झाला असून सहाद्री फार्मसीच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांनी या वार्षिक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

या वार्षिक परीक्षेत द्वितीय वर्ष डी.फार्मसी मधून प्रथम कु.स्नेहल औदुंबर आवताडे (८६.०९ %), द्वितीय कु. अस्मिता महादेव बिले (८३.६४%), तृतीय कु.वैभव चंद्रकांत जाधव (८३.९८ %) व

प्रथम वर्ष डी.फार्मसी मधून प्रथम कु.प्रणाली संतोष जाधव (८२.७०%),द्वितीय कु.पायल राजेंद्र जाधव (८२.६०%), तृतीय कु.पायल सोमनाथ जाधव (८०.४० %) यांनी गुण घेवून यश संपादन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार मार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



स्नेहल औदुंबर आवताडे



अस्मिता महादेव बिले



वैभव चंद्रकांत जाधव



प्रणाली संतोष जाधव



पायल राजेंद्र जाधव



पायल सोमनाथ जाधव

सांगोला येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग दिन उत्साहात संपन्न



सांगोला : सांगोला येथे पतंजली योग समिती आयोजित सांगोला अर्बन बँक, रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब व डॉ.गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुत गिरणी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल व डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला अर्बन बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए के.एस.माळी यांनी प्रस्तावना व स्वागत केल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भारत माताच्या फोटोचे पुजन करण्यात आले. यावेळी पतंजली योग समितीच्या वतीने सन २००८ पासून आजतागत दररोज सकाळी योग प्राणायामचे मोफत क्लास घेत असल्याने भाजपा नेते श्री.श्रीकांत

देशमुख यांनी पतंजली योग समितीच्या जिल्हा संरक्षक सौ.रत्नप्रभा माळी व सीए के.एस. माळी यांचा फेटा बांधून सत्कार केला. यावेळी सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक चेअरमन व सुत गिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.विठ्ठलराव शिंदे, सांगोला अर्बन बँकेचे संचालक श्री.सुरेश माळी, श्री.गोविंद माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुभाष वेळापुरे, मुख्याधिकारी डॉ.सुधिर गवळी, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. विकास देशपांडे, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.राजेंद्र यादव, प्राचार्य सिकंदर मुलाणी सर, सुत गिरणीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.दिलीप काळे, श्री.विजय पवार, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ.सुजाता पाटील, जेष्ठ नागरीक संघटनेचे श्री.बापु जांगळे, श्री.अरविंद

डोंबे, इंजि.संतोष भोसले, इंजि.मधुकर कांबळे, चौडेश्वरी योग वर्ग, गायत्री महिला वर्गच्या सर्व महिला व बहुसंख्येने योग साधक उपस्थित होते.

उपस्थित सर्व योग साधकांना पतंजली योग समितीच्या जिल्हा संरक्षक सौ.रत्नप्रभा माळी, सौ.प्रतिमा माळी, सौ.मंगल लाटणे, सौ.मंगल चौगुले, मंगल येलपले, सौ.मंगल पाटील, सौ.सुजाता दिवटे, सौ.व्हट्टे, श्रीमती उज्वला लेंडवे, श्रीमती मंदाकिनी येलपले, वंदना येलपले व श्री.दत्तात्रय नवले यांनी प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सांगोला अर्बन बँकेचे संचालक श्री.शिवाजीराव गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन श्री.विजय वाघमोडे यांनी केले.

बँकेत पैसे काढण्यासाठी निघालेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

सांगोला : सांगोला येथे बँकेत पैसे काढण्यासाठी निघालेल्या मोटारसायकलीस अल्टो कारने पाठमागून धडक दिल्याने महिलेचा जखमी होवून मृत्यू झाला असल्याची घटना सांगोला शहरातील पंढरपूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर घडली.

अपघातामध्ये सुलोचना सुर्यगण यांनी (वय ३१ वर्षे रा. मांजरी ता. सांगोला) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अपघाताची फिर्याद आदित्य अशोक तोरणे (रा. मांजरी ता. सांगोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

अपघाताबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक ०५ जून २०२५ रोजी दुपारी ३.०० वा. चे सुमारास



फिर्यादी आदित्य तोरणे यास सुलोचना सुर्यगण यांनी बोलावून घेवून सांगितले की, बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला येथुन पैसे काढायचे आहेत. तु माझे सोबत चल असे म्हणालेने सांगोला येथे जात असताना दुपारी ३.३० वा. चे सुमारास गावडे पेट्रोल पंपासमोर पाठीमागून चारचाकी कारने मोटार सायकलीस धडक दिल्याने फिर्यादी व सुलोचना मोटार सायकलसह काँक्रीट रोडवर

पडले. त्यावेळी सुलोचना यांना डोकिस, हातापायास गंभीर जखमी होवून जागेवरच बेशुध्द पडल्या. असल्याने अॅम्ब्युलन्समधून सदगुरू हॉस्पिटल सांगोला येथे उपचारास दाखल केले. त्यांचे वर उपचार चालू असताना ०९ जून २०२५ रोजी दुपारी २.१५ वा.चे सुमारास उपचारादरम्यान मयत झाल्या असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सहाद्री प्राथमिक विद्यालयात योगा दिन साजरा



सांगोला : आरोग्यम् धनसंपदा. करे योग रहे निरोग. ही गोष्ट लक्षात घेऊन सहाद्री प्राथमिक विद्यालयात योगा दिन साजरा करण्यात आला. योगाचे मार्गदर्शन करण्यासाठी सौ. पाटील मॅडम, जाधव मॅडम, लेंडवे मॅडम व कांबळे मॅडम यांना आमंत्रित करण्यात आले होते. अशा तऱ्हा मार्गदर्शिका शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे प्रकार व त्यापासून होणारे फायदे समजून सांगण्यात आले. सर्वांनी प्रात्यक्षिकांच्या

माध्यमातून योगा व प्राणायामचे महत्त्व समजून घेतले. योगा आपल्या सुदृढ आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे याची अनुभूती देण्यात आली.

यावेळी संस्थेच्या व्यवस्थापिका सौ अनिता इंगवले मॅडम यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य अनमोल ठरले व सहाद्रीच्या प्रांगणात योगा दिन उत्साहात संपन्न झाला.